

म. रा. नं. १११

आयुक्त क्र. ७५३९

दिनांक 21 SEP 1999

कार्यासन क्र. २८२

२१/९/९९

२१/९/९९

आदिवासी मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह बांधणीच्या निमित्ताने विभागाच्या देण्यात येणा-या सुविधांचे अंमलबजावणी.

क्रिडा 'साहित्य' खरेदी करणेबाबतच्या निर्णयाने.

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक-आवग-१२९९/प्र.क्र.५९(९९)कार्या-१२, दि.२१.९.१९९९

मंत्रालय, विस्तार मुंबई - ४०० ०३२.

दिनांक - १७ सप्टेंबर, १९९९.

- वाचा- १) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्रमांक- बीसीएच-१३८४/३६२२७/ कार्या-१२, दि.११.७.१९८५.
- २) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्रमांक-आवग-१२९८/प्र.क्र.३९(९८)कार्या-१२, दि.२७.८.१९९९.
- ३) आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचे अर्ध शासकीय पत्र क्रमांक-वग-१४९७/प्र.क्र. ६/कार्या-१(२), दिनांक- १५ जानेवारी, १९९८.

शासन निर्णय - या विभागामार्फत शासकीय वसतिगृह ही योजना राबविण्यात येत असून या योजनेमार्फत स्थिती १८८ वसतिगृहे सुरु आहेत. त्यापैकी १२४ वसतिगृह मुलांचे व ६४ वसतिगृह मुलींची आहेत. दिनांक १९ जुलै, १९८५च्या शासन निर्णयातील परिशिष्ट 'ब' मध्ये (ई) क्रीडा व्यवस्था या अंतर्गत वसतिगृहास शक्यतो स्वताचे क्रीडांगण असावे, असल्यास क्रीडा साहित्य खरेदी करण्यासाठी वर्षाची २०००/- पर्यंत खर्च करण्याची बर्बाद ठरवून दिलेली आहे. परंतु ही बर्बाद १५ वर्षा पूर्वीची आहे. दिनांक १९ जुलै, १९८५च्या शासकीय वसतिगृहातील मुला-मुलींच्या सुप्त गुणांना बाब मिळून त्यांचा सर्वांगीण विकास घडविणे आवश्यक आहे. अशाप्रकारे क्रीडा साहित्याच्या रकमेत वाढ करणे क्रमप्राप्त आहे.

शासकीय वसतिगृहातील मुला-मुलींच्या शारिरिक दृष्ट्या वाढ चांगली व्हावी, तसेच त्यांना खेळाचे प्रोत्साहन मिळण्यासाठी सन १९९९ -२००० या शैक्षणिक वर्षापासून शासनाचे दिनांक १९ जुलै, १९८५ च्या शासन निर्णयातील परिशिष्ट 'ब' मध्ये क्रीडा साहित्य खरेदीसाठी ठरवून दिलेल्या रकमेत रु. २००/- ऐवजी रु.१,०००/-पर्यंत वाढ करण्यास शासन मंजूरी देत आहे.

३. यावरील होणारा खर्च हा मागणी क्रमांक- "टी-१, २२२५ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण -२७७, शिक्षण-०१-अनुसूचित जमातीतील मुले-मुली यांच्या करीता शासकीय वसतिगृह सुरु करणे व त्यांचे परिदरक्षण करणे (२२२५ १०७२)" या लेखाशिर्वाखाली खर्ची टाकून तो बंधू अंमलबजावणी भागविण्यात यावा.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(सु.सा.बोधरी)  
कार्यासन अधिकारी

प्रती,

आयुक्त, आदिवासी विकास नाशिक (५ प्रती).

-२-

अपर आयुक्त, आदिवासी विकास ठाणे/ नासिक/ नागपूर/ अमरावती.

संचालक, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास मंडळ मर्यादित, ताशिक

महालेखापाल, महाराष्ट्र राज्य, १/२, मुंबई/नागपूर. (लेखा व अनुज्ञेयता)

महालेखापाल, महाराष्ट्र राज्य, १/२ मुंबई/नागपूर (लेखापरिक्षा)

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.

सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.

सर्व अवर सचिव/कक्ष अधिकारी, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२

निवड नस्ती - कार्यासन-१२.